

मंत्रालयीन विभागातील गट-ब चे
अराजपत्रित कर्मचारी व गट क (वर्ग-३)
कर्मचा-यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्तीविरुद्ध
सादर केलेल्या अभिवेदनांबाबत ...

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक: विपुस.१०९१/प्र.क्र.५२/९९/१५,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २१ मार्च, २०००.

- पहा:- १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरसी.१०७६/१५, दि. २५ मार्च, १९७६.
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरसी.१०७६/५८०/१५, दि. ८ एप्रिल, १९७६.
३) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरसी.१०८६/३१(१)/१५ (२), दि. ४ मार्च, ८६
४) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरसी.१०८५/सीआर-१/१५, दि. ९ जून, १९८७.
५) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरसी.१०९३/प्र.क्र.९/१५, दि. १७ जुलै, १९९३.
६) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. विपुस.१०९९/प्र.क्र.५८/९९/१५, दि. १६ सप्टेंबर, १९९९.
७) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. आरपीएन.१०९९/प्र.क्र.५२/९९/१५,
दि. २१ सप्टेंबर, १९९९.

शासन निर्णय :

शासन निर्णय क्रमांक : विपुस.१०९९/प्रक्र.५८/९९/१५, दिनांक १६ सप्टेंबर, १९९९ मधील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या निदेशानुसार गट "अ" कनिष्ठस्तर (वेतनश्रेणी रु.७४५०-११५००) आणि गट "ब" च्या अधिका-यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या नोटिसीविरुद्ध सादर केलेल्या अभिवेदनांवर कार्यवाही करण्याचे पूर्ण अधिकार मंत्रालयीन विभागांना देण्यात आलेले आहेत. अशा अभिवेदनांवर कार्यवाही करण्यासाठी मंत्रालयीन विभागांनी खालीलप्रमाणे समिती गठीत करावी असेही निदेश देण्यात आले होते.


- | | |
|----------------------------------|------------|
| १) मंत्रालयीन विभागाचे सचिव | अध्यक्ष |
| २) मंत्रालयीन विभागाचे सह/उपसचिव | सदस्य |
| ३) मंत्रालयीन विभागाचे अवर सचिव | सदस्य सचिव |
- (अ.क्र.२ व ३ येथील अधिकारी हे विभागातील पुनर्विलोकन समितीमधील अधिका-यांव्यतिरिक्त असावेत.)

२. शासन आता असेही आदेश देत आहे की मंत्रालयीन विभागात वरीलप्रमाणे गठित केलेल्या समितीला आता गट "अ" कनिष्ठस्तर (रु.७४५०-११५०० या वेतनश्रेणीतील) व गट-ब मधील राजपत्रित अधिका-यांच्या अभिवेदनांशिवाय संबंधित विभागातील गट-"ब" अराजपत्रित तसेच गट-"क" मधील कर्मचा-यांच्या मुदतपूर्व सेवानिवृत्ती विरुद्धच्या अभिवेदनांवर कार्यवाही करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात यावेत.

समितींनी अभिवेदनांवर कार्यवाही करून त्यावर मा. मुख्य सचिवांच्या स्तरावर निर्णय घ्यावेत.

३. हे आदेश निर्गमित होण्यापूर्वी वरील समित्यांनी गट-ब अराजपत्रित तसेच गट-क मधील कर्मचा-यांच्या अभिवेदनांवर कार्यवाही केली असल्यास ती नियमित समजण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(प्र.म.देवभानकर)

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

मा.राज्यपाल यांचे सचिव,

मा.मुख्यमंत्री यांचे सचिव,

मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,

सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहाय्यक,

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,

शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

सर्व मंत्रालयीन विभाग,

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई, (पत्राने),

निवड नस्ती.